

९ भारतरत्न लालबहादुर शास्त्री हर्याचा पोताडा.

कैवासी सत्यन्नायाचा | पुत्रांनोंतीचा | सेवक जनतेचा | मूर्ति
सात परी ग्रेषी कीर्ती | सत्ताकेश नसे चारसं चित्ती | लालबहादुर
शास्त्री चयास मृणती ||

१९०४ खालीला | गांधी-प्रयंतिला (२ उत्तरायण) | मोराराजसराईला
मंतोन्निया घरी जगा होई || भारदाबसाह पिता इन्ह दोई | विनंदरी
रामुलारी मार्टी ||

पितुष्ट्र हरपे बाळणी | बाळसह जनती | गांव सेउनी | मार्ही
आणी वाराणीला || माचेच्या प्रेमक सांवलीला | आजोळन्या व्यार
बाळ शाळा ||

सर्वांग (उडका 'नन्हा') | बाळ तो साता | जसा प्रथ कान्हा ||
उडकडे गोळकवासियांना || भाना खुखवितो मातुजोंवा | एका
लोकी नाढू आजोवाना ||

(व्याख-दांगद) दौडाव काळ पार्गी पडला | गरीवी जरी खुजली वांचवी असा ||
आजोवानी लघुन मुहुर्तीला | दाळकमध्ये वर्तार्फ वारकारा ||
व्याळाने 'डी कार गिरवीहा | भराभर स्तोविदा) प्रगती करित गोडा
सरखती प्रसन्न वाळाठा | जनभास हुणविकास इताठा | शिस्ती
भाना पुरा बनाडा | आवडोता शिष्य शिशकांनुभार (शुरुजनांडारं
खरोखरारारादा). ||

(चात) एक रिवडीं शाळा सोबती गेले बरीचाडा |
मजोने रेळ के रेळवण्याइ ||

मांगमध्याजी कडे पाहुनी लूळेच त्यांना शाळा
फक्के पक्कावी केत केता ||
झाडापरती चढेले सारे तीन्ह माळी आमा |
कुणी तरी करी इशाऱ्याडा ||

चुटकीसरखी पळती लारे उक्कुनी माळमाडा ॥ ४५१
 सांपडे नेणद तावडीला ॥
 गरीब असे मी, काप नसे मज मारू नको मजला ।
 व्याबरुन (विजयित- माळमाडा) ॥
 सुधार वती ठेब सोटी(जण ठेबुती), माळो गुरगुला ।
 लागेबाहेर भाडी (व्याला) ॥

(४५२) माळमाडे शब्द झोंबाके । अंतरी शिंडे । ईयेच छरोवाके (मनाइति
 वासनेयां निश्चरि ॥ गरीबी जरी सर्व पाइपारा सत्यानं निरय
 वागणार ॥

(४५३) मामांची प्राप्ति वेवत्यी । झक (उगे भावतार) त्यात्यी
 जोडीसुखदां नसे कपडयाची । गांह पढे न काढी फैशत्यी
 राकेची वाट नदीवरची । नाहीं सोय होणीभाडयात्यी ॥
 पाण्यांत उडी व्यायात्यी । नदी पोहऱ्य पार करायत्यी ॥
 घर्संस्थ प्राप्ति रूढ परेवशीति जात्यी । परेव रानानिष्ठा निकरात्यी ।
 जी माणसं असती जिईत्यी । भांत नसते पर्व वृष्यांची ॥

(४५४) संकटोन्मा ठगानीं जरी झांकळू गेला ॥
 विपरीत परिस्थीति तिमिर व्यापी गगनाळा ॥
 उठेचणी थुक्यासम आड थेत जरी व्याळा
 परी सलसूर्य उवायच्यारा राहीड कांच कोळा ॥

(४५५) रानाचा सूर्य उवायमा तिपिर भेपळा (प्रकाश फांकण) । शिवासंत
 बनाने एवरे विद्युत ॥ 'इासजी' पद्धीने दोतां समान / शासन/
 आडनांव रुहू दो घाना ॥
 शासनांगे समान राहित्ये / श्वाशियाचे । देवपितीने घेते देते व्यंती
 शिसकांनीं उक्कजननीं ॥ विचार उद्धार आन्दरोनीं गिरावेते निय दासनी जिंदी ॥

निश्चपूरचता नितितारोरो ज्ञेयन्-सहस्रो। निवुड्यो र्वारो ॥ ८७ ॥
स्त्रीकारी गुह्य-थान्धागात्रा॥ वराने हुंडा मायून व्येतमो। 'वरदि उसाए
परमा' अवा मनला॥

महामात्रों पासुन ब्रेरणा। व्येताडी जाणा। समोजक्कृयागा।
खेरेहुरे ठोकसेवक बनोरो॥ खवाय्यिलागायें जिणे उगरो॥ सोने बापलागडोरी
उजके॥

(-्या८८) निश्चन्द्री दोरस्तो गरीबिझी॥ राहा विक्कन्न पैढारो॥
एक आय सदा तुरुंग॥ सी॥ टेक्कावर्फिलोरों पठीझी॥
संसार रथांधी कैसी॥ इच्छ-वाक् लाधिरुक्ति रतीसी॥
किती पडती एक्स्तालक्षिसी॥ ओङ्कारा माहाकुरपथती॥
संसारच्या उत्थी गांड आसी॥ पतिव्रता शृङ्खली खाई॥

(-पंडुकांती)
गरीबिं नरी ऐच्छा पुरविळा नंच कुपाग रवाई॥
भान्परी हृदया नप दिवाडी; ल-पागा पुरुषाई॥
ऐन उमेदोंत तुरुंग॥ मानीं गोडीं नक वर्ची॥
इाह सोसिके; दुःख पचविळे रास्तीं दै॥
क्षुरवतः तुरुंगीं सुता फायतो तपाने इकडे॥
नकोच दृष्टीत लशति सुट्टाका इआस्तीं असाक अडे॥
सुता नातसे निजशामाले शेर न जनकाची॥
फळन अंससेस्कार वा धरो वाट तुरुंगांधी॥
दुस्त्या समयों विषमज्यराने मुळगा आजारो॥
फैरोह सरानो इास्तो प्रतुनी निवारी मायारी॥

बाका तुरुंगी जाऊ नका ना॥
बोक्कान लाळ रीववाणा॥
१०२-अंध्य असु नयनोता॥
धडू कळन मन किरे मनस्ती तुरुंगासी शेंडे॥
"मावलुनी ओष्ठ असे कृतिम्" पृष्ठी वाट॥

(चाल) शास्त्रीजी संयचन-चतुर | कायतिप्परा नेकलः नहार | जद्युत
क्षाभ आनंद नेहलेता॥ करतो रेहवे वे मंत्री द्योना। “पंडितः
पारखी” लालू रेता॥

शास्त्रीन्मांस खमाव निश्चयी। तुम्हि निःसूहो। सज्जा छेम नहो।
रेहवे वे होताच अपवात॥ अपणहून राजीन्मामा देता पालुन्हि
जोकशाई संकेत॥

(पाल) १९६९ लाभाळा। पंडित गोविंद वद्युत पंतजी गोरेखगतिलाला।
नेहस्ता मानुरी सहडा। न शास्त्रीजी इसारे गुहमंत्री तथा वेळेलाला।
गुहमंत्री पदाची माला। न पडतांच कंठीं प्रस्त्राचा होंबु उसकलाला।
आसाम उरोणि वांगाळा। भाषिक दंगाने तुरा वेहुनी उठाळा।
जोकपोक कहर मांडिलाला। न ऊत आरा लूचारिला, अटपाच्चाराभाला।
पंजाबाई इटनी बसलाला। न फंजाबी ख्यतंत्रे रुम्हा मार्णू लागाभाला॥
हाइसीराज दूरा भइला। नुणी तिथिअ इजरत वाळ व्होरेलनी नक्का
भारताच्या सीमिकरला। नेपाळकांवा राजाही होता रसुनव चाडेला।
संकरोनी पंथ रोरविला। धिरानं परी शास्त्रीन्मार्ग काढिला।
विश्वास वाटे जनतेहाला देवाळा रवरा दितकली नेता भाभाला।
‘नेहु नंतर कोण?’ धमाळा। “शास्त्रगतिं” हैं उत्तर येई समवाळा॥

(चाल-दोगड) १९६८ साताळा। मे २५ तारखेला। पंडित नेहस्ता
अस्त लाला। समाजवादी शिल्पकार केळाला। रसिकांचा
रसिकराज गोला। लालकांचा भाइका चाचा गोला। शांतिन्मां
मेहमणी ढकला। तोक, सागरांत (ओक बुडला)। देवाळम विकर
हाळ अला। सत्तेसाठी नो तो हप्पापलेला। अपतंच व्हेड
दापडू लागला। परी जनतेने (राष्ट्रभासेने) कौरु दिघताला।
(लाल) जवाहर अमर लाला। दैहावं जरी दुर गोला। परी
कीतीनी मारो उराळा। नव्या खरबांत चुरां दिसला। जवाहर लाल
बहादुर रुप लाला। देवाचा कण्ठित याभा॥ करा शांति॥ ददाळा।

(चाहे - चंद्रकोति)

पंतप्रधानपद नसे सुखान्ते आसन दौड़ेरी ।
देशाद्विलासतक शास्त्री उच्चारती छुरा शिरी भासी ॥
कठियान्ती देहि प्रेरणा मातृवन्नन् ध्यानो ।
प्रणाइ जायो देशरक्षणी होने असो व्यापारा
शारीरप्रकृति नामुक दोती दूधविकारान्ते ।
कुरमद कुक्कली ठक्कर बेढ़ीहूँ देशनिचारान्ते ॥
परिस्थितीन्ते बिकट निर्मिति व्यूह सभांवारा
व्यूह फोडितो पार्थ वशरथी भाई बहादुर ॥

(चाहे) राष्ट्रमें समारक्षण । कामीरचा प्रभा । अन्नानी वाण । रोज-
कारणी भ्रष्टाचार ॥ इंदी विरोधाचार बद्धी धारा पहाड़ापरी
शास्त्री अचार इति ॥

जसा वर्णि वेळत पायतकी । (२२२) पत्ताको 'पुरातन नामी'
प्रगटवी वामन चुरुषार्थी ॥ संकटे शास्त्रीहि तुड़वीत । वामन
पदवीस पात्र होती ॥

भारतास मानुनी तुच्छ गिकाया रण कच्छ । आनन्दक
हुच्छ । इकरानी काठती नसता तंदा ॥ करात्तर खाड़नी दोत-
ओठों । येतो जग्युनी फौज-फौजा ॥

(चाहे) इन्तिचा भूंग राजाया । शास्त्रीनी दोबड़ा संघर्ष ॥
चुसखोर (२२३) दावाया । युद्धाच्चा मोहा उपदेशा ॥
भारतास पाहती । मिवाया । नद्वुनी अंगो रणवेष ॥
रणगित जगत् गाया । धुमे भट्टी, रंख, रंगवीर ॥

(चाहे) शान्तता प्रभु भारत जगामा सति !
प्रभाने नांदु सर्विं इच्छा इद्योति ।
दुर्जयाच्चा मुख आहास नको अंजिबात ।

परे भूमि आमनी परि कुणा विष्वाचा स्तुत | नरील नर कोण
मांडू करुपतः ॥ रुदे

जाणीक दिली शास्त्रिनीं स्फूट शब्दांत |

धुसखोर परी गुर्दीत सरस्तुत चेता |

करुपीर गिंकुणा करुपा मोर्चे वांछिता |

‘आगे बढो’ हट्या गविर्माना शारीरीचो आस्ता | मिळांतो जवानींचो
वास्तव दौडता ||

आनिमाकडे पहुंचाच्या तोपा, पैद्यन रणगाडे |

नाही इरावे जवान हेंदवी, छातीचे निश्चडे |

गवच्ये हृष्टेखोरांच्या फोडती लुडकुडे |

जसे जवान बढती आगे अरो | गजिम सांगे भागे | निराण पोहरे ये
इण्ठीं हातांता ||

(प्रारुद-संचरकनांचे)

गनीम चेत जाहला | रुग्मस्तुत माजगा ||

शास्त्री (विजयी) वीट जाजला | इांतेइत साजाडा ||

‘जय जवान’ जय किसानी पंचहा दिला महान ||

गांत गांत वीरगान | शाहिर नुरेच भग्न ||

(चार०) मुद्दांत विजयापिव्हुरी | विर उन्नामी | शास्त्री नरमणी |
करुपा झोतीची वारावाटा || आयुक राजनाची वेष्या
भेट | झालांकंदची शराटी बाटा ||

जानेवारी ११ तारखेला | १९६६ सालाम्हा || तारफेदारा | तह
नाहाज | शांति नांदवी उभय देवांता || शांताचा दूर मृण
जगतांता | शास्त्रीच्ये नोंन झाऱुविष्वाता ||

झुर्देव पुढे देवामा | शास्त्रीवर घाणे | काकाचा पडेला |
अच्यानव कृदय पडे वंदा | इगाळे (मावळे) रुपांचे जगातंद |

तुः खाले उरे न धरक्षय ॥

दिव्यीस केरचोणं ॥ दहनविर्यि होत । नांद तिथे तीर्थि ।
शहरीं चा नांदे विजयधाट ॥ रम्भति दे डेवी मान ताट ।
वसन्तराय सोगे राम्भभाट ॥

मुम्बई,
२०.२९.२२
टिसेप्टेम्बर १९६०

(पोलाड पुस्तकस्थाने ८०१८३० होता. अतः
प्रकाशि प्रति श्रीदृष्टि नारी. नांद शाहसुंगतारामीनेरा—
मध्ये विचार्यामिस्मै विवरित नोंड्डोलग.)

[शाहीर आनेटकरींच्या सूचनेवस्तु शाहीर निवृत्ति वाचूराय
पवार हांनीं विनंति केल्यानेहीं सदर पोलाड नमोवाणीवर
गाण्याहासाठीं रचून दिला. सदर पोलाड ऊकाहावाणीं अधिकारांनीं
सर्विकृत केला. तरुं शाहीर पवार तो सादरपारतीहा वाहि. ११ जूनेवारीढे
नमोवाणी (मुकुद) वरे चाची इतनि पडी-मुद्रिका घेऊसली जाईल.
दि. ११.९. १९६९ अ पोलाड साठा. ना साथिभा दीतो.
फलांनीं लेखक-मानव, साथिदार इ. कारितां नं८५१-मात्र दिले !]

विजयालिलालूर